

25/09/2024

N.C.R.B (एन सी आर बी)
I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)



FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. **District (जिल्हा):** ठाणे शहर **P.S.(ठाणे):** उल्हासनगर
FIR No.(प्रथम खबर क्र.): 0910 **Year (वर्ष):** 2024
Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 25/09/2024 09:48

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०	11(1)(d)
2	प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०	11(1)(h)
3	प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०	11(1)(f)

3. (a) **Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**

1. Day(दिवस): बुधवार	Date From (दिनांक पासून): 25/09/2024
Time Period (कालावधी):	Date To (दिनांक पर्यंत): 25/09/2024
	Time From (वेळेपासून): 05:00 बजे
	Time To (वेळेपर्यंत): 08:00 बजे

(b) **Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**

Date (दिनांक): 25/09/2024 **Time (वेळ):** 06:00 बजे

(c) **General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):**

Entry No. (नोंद क्र.): 024
Date & Time (दिनांक आणि वेळ): 25/09/2024 09:48 बजे

4. **Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी

5. **Place of Occurrence (घटनास्थळ):**

1.(a) **Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

दक्षिण, 2 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) **Address (पत्ता):** बिल्डा गेट जवळ, निळकंठ मंदिराचे पाठीमागे, लाँज समोर, उल्हासनगर 1

(c) **In case, outside the limit of this Police Station, then**

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

MAHARASHTRA

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): मनोज रामसुरत गौड
(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव):
(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1989
(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पासपत्र क्र.):
Date of Issue (दिल्याची तारीख):
Place of Issue (दिल्याचे ठिकाण):
(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सी., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. ID Type (ओळखपत्राचा प्रकार) ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
(अ.क्र.)

1

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	बरेक नं114, शिवसेना शाखा, पार्सपलाईन, पोलीस लाईनचे मागे, स्वताची खोली उल्हासनगर 1, जि-ठाणे, उल्हासनगर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	बरेक नं114, शिवसेना शाखा, पार्सपलाईन, पोलीस लाईनचे मागे, स्वताची खोली उल्हासनगर 1, जि-ठाणे, उल्हासनगर, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-8080099995

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहिती असलेल्या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	संतोष मिलींद घायतडक			1. जामखेड, ता-जामखेड, जि-अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत
2	अब्दुलगाणी बाबा पठाण			1. बुरा नगर, मळ्यात, मिरवली, पहाडी, ताजिअहमदनगर,, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणाराकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

तात्काळ दाखल



N.C.R.B (एन.सी.आर.बी.)
I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण विभाग - १)

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मूल्य (रु.))
1	वाहने आणि इतर	जड ट्रक	एक टाटा कंपनीचा ट्रक MH11AL4556 त्याला ताडपत्री लावलेला मागे लाकडी पाटी लावलेला ज.वा.	600,000.00
2	इतर	प्राणी	24 म्हैस प्रजातीचे जनावरे त्यामध्ये 14 म्हशी व 10 रेंडे अंदाजे 2 वर्षे ते 5 वर्षे वयाचे	350,000.00

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य (रु. मध्ये)):

950,000.00

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. UIDB Number

(अ.क्र.) (यु.आय.डी.बी.क्र.)

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

FIR NO-910/2027 प्राण्यांचा छळ प्रधिबंधक अधिनियम 11(ड),(ह),(फ) प्रमाणे फिर्माद दिनांक

25/09/2024

मी मनोज रामसुरत गौड वय - 35 वर्षे, व्यवसाय - कारपेन्टर, रा.बरेक नं. 114, शिवसेना शाखा, पार्श्वपार्श्व, पोलीस लाईन्चे मागे, ऑनलाईट, स्वतःची खोली, उल्हासनगर 1, जि.ठाणे.मो.नं. 8080099995, ई मेल नं. manojgoud495@gmail.com समक्ष उल्हासनगर पोलीस ठाणे येथे हजर राहून फिर्माद देतो की, मी वरील नमूद पत्त्यावर माझे कुटुंबासह राहणूस आहे.मी कारपेन्टर म्हणुन काम करतो. त्यावर माझे कुटुंबाची उपजिवीका चालते. तसेच मी बजरंग दल गोरक्षक प्रमुख, उल्हासनगर म्हणुन काम करतो.

दिनांक 25/09/2024 रोजी रात्री 01.00 वाजेच्या सुमारास मला मालशेज घाट येथुनMH-11-

AL-4556 या मधुन क्रुरपणे, जनावराना चारापणी न देता दाटीवाटीने म्हैस प्रजातीची जनावरे भरून कल्याण चे दिशेने घेत असल्याची माहिती मिळाल्याने मी व माझा मित्र दिकेश हरिशंकर पांडे असे बिलगिट जवळ, निळकंठ मंदिराचे पाठीमागे कमल लॉज समोर, उल्हासनगर 1 येथे थांबलो होतो.पहाटे 05.00वाजेच्या सुमारास मुरबाड रोड कडुन, बिला मंदिर समोर सदर ट्रक आला असता मी व माझे मित्राने ट्रक चे समोर जावुन चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला असता झपाड्याने स्पीड कमी करुन पुढे ट्रक घेत असताना मी ट्रकवर चालकाचे बाजुन चढुन चावी आहे असे विचारले असता त्याने ट्रक सुरू करुन पुढे ट्रक घेत असताना मी ट्रकवर चालकाचे बाजुन चढुन चावी फिरवुन ट्रक बंद केला व मी ट्रकचे पाठीमागे जावुन, चढुन, ताडपत्री वर करुन पाहिले असता ट्रक मध्ये दाटीवाटीने म्हैस प्रजातीची जनावरे भरलेली होती. त्यावेळी मी चालकाला जनावरे वाहतुकीचा परवाना आहे का? असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यावेळी सदर गाडी मध्ये ट्रक विलिनर देखिल होता.त्यावेळी चालकाने त्याचे नावे संतोश घायतडक असे सांगितले व विलिनरने त्याचे नाव अब्दुलगाणी पठाण असे सांगितले. सदर म्हैस प्रजातीची जनावरे कल्याण येथे विक्री साठी घेवुन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर मी व माझा मित्र दिकेश पांडे असे ट्रक मध्ये केबिन मध्ये बसलो व चालकाला उल्हासनगर पोलीस स्टेशनला ट्रक घेण्यास सांगितला. चालकाने MH-11-AL-4556 या मध्ये दाटीवाटीने विनापरवाना म्हैस प्रजातीचे जनावरांची वाहतुक करताना मिळुन आला आहे असे सांगितले. त्यावेळी मी व उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक/सचिन पत्र यांनी ट्रकची ताडपत्री बाजुला करुन पाहिली असता त्यामध्ये दाटीवाटीने म्हैस प्रजातीची जनावरे, दोरीने बांधली असल्याचे दिसुन आले.त्यावेळी पोलीसांनी टाटा ट्रक क्रमांक MH-11-AL-4556 चे चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने नाव संतोश मिलींद घायतडक वय 34 वर्षे, रा. जामखेड, ता.जामखेड, जि.अहमदनगर व त्याचे सोबत असलेला

इसमाचे नाव अब्दुलगाणी बाबा पठाण वय 46 वर्ष, व्यवसाय-विलेनर, रा. बुरा नगर, मळयात, मिरवली पहाडी, ता. जि. अहमदनगर, असे असल्याचे सांगितले व त्यांनी सदर म्हेस प्रजातीची जनावरे ही राशिन जिल्हा अहमदनगर येथुन खरेदी केली असुन, ती कल्याण येथे विक्रीसाठी घेवुन जात असल्याचे सांगितले. पंचायतमक्ष सदर ट्रकची पहाणी करुन पंचनामा केला असता टाटा ट्रक क्रमांक MH-11-AL-4556 या मध्ये ट्रक चालक संतोश घायतडक व विलेनर अब्दुलगाणी पठाण यांनी म्हेस प्रजातीची जनावरे दाटीने बास होईल अशा पध्दतीने, चारापाण्याची व्यवस्था न करता दोरीने बाधुन, ठेवलेले मिळुन आले. ते खालील प्रमाणे.

1) 3,50,000/-रुपये किंमतीच्या 24 म्हेस प्रजातीचे जनावरे त्यामध्ये 14 म्हशी व 10 रेडे अंदाजे 2 वर्षे ते 5वर्षे वयाचे तसेच ट्रकचे वर्णन पढील प्रमाणे

2) 6,00000/-रुपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा ट्रकMH-11-AL-4556 त्याला ताडपत्री लावलेला मागे लाकडी पाटी लावलेला जु.वा.

₹50,000/-रुपये एकुण किंमत

येणं प्रमाणे वरील वर्णनाचे म्हेस प्रजातीचे जनावरे ट्रक क्रमांक MH-11-AL-4556 यामध्ये विनापरवाना, दाटीवाटीने, बास होईल अशा पध्दतीने, चारापाण्याची व्यवस्था न करता, निर्दयपणे दोरीने बाधुन, वहातुक करताना मिळुन आले आहेत.

तरी दिनांक 25/09/2024 रोजी पहाटे 05.00वाजेच्या सुमारास बिलगेट जवळ, निळकंठ मंदिराचे पाठीमागे कमल लॉज समोर, उल्हासनगर 1 येथे ट्रक क्रमांक MH-11-AL-4556 या मध्ये ट्रक चालक संतोश मिल्हीद घायतडक वय 34 वर्ष, रा. जामखेड, ता.जामखेड, जि.अहमदनगर व त्याचे सोबत असलेला विलेनर अब्दुलगाणी बाबा पठाण वय 46 वर्ष, रा. बुरा नगर, मळयात, मिरवली पहाडी, ता. जि.अहमदनगर,यांनी म्हेस प्रजातीची जनावरे विनापरवाना, दाटीवाटीने, बास होईल अशा पध्दतीने, चारापाण्याची व्यवस्था न करता, निर्दयपणे दोरीने बाधुन, वहातुक करताना मिळुन आले म्हणुन माझी त्याचे विरुध्द तक्रार आहे.

माझी वरील फियादी पोलीसांनी संगणकावर मराठीत टंकलिखित केली असुन ती मी वाचुन पाहिली असुन ती माझे संगणकप्रमाणे बरोबर खरी आहे.

दाखल अधिकारी-सोपनि/पत्रे

13.Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):
SACHIN BABANRAO PATRE **or (किंवा)**

Rank (पद): SI (Sub-Inspector) **No.(क्र.):**

to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):



N.C.R.B (एन. सी. आर. बी.)

I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

MA No 3 14062

15. Date and time of dispatch to the court

(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge,
Police Station (अभिलेख ठाणे अंमलदार
(ठाणे शहर पोलीस ठाणे अंमलदार))

Name (नाव): Vishnu Natha Tamha

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): POBN7012